


It checked the numbers but for eminence verification we have a separate yellow or famous people, who are heard multiple times. Other problem associated social media is bots and - we wanted to be governed by the right ways of running this platform.

Anyone would give more importance to a platform used by real people than a bot. We have enabled the users to say they are real and comments shared are their link Green tick is an important of how safe and how a social media platform is. a voluntary feature.

was also in the final as of setting up its governing body for moderated the panel? We have not yet finalised the panel. Our idea in creating a platform is to handle sensitive cases and to avoid opinion -



As long as we keep accelerating the network, we will be the first movers for regional language speakers

APRAMEYA RADHAKRISHNA
Co-founder and CEO, KOO

but as a platform, we have to be neutral. In those cases, having an advisory board of eminent people from different aspects of life is important.

We are working on it and it's not an easy board to put together. We also have to ensure all sorts of people and voices are heard, and there is empathy for most cases.

Given that most people already use Twitter, how do you expand the network and create consumer behaviour for Koo? How do you build an entire ecosystem?

Unlike messaging apps such as Reliance Industries climbed two spots to No. 53 on Forbes' latest Global 2000 list of public companies. Reliance is the top-ranked Indian firm on the list, followed by State Bank of India at 105, HDFC Bank at 153, and ICICI Bank at 204. Other Indian firms on the list include State-owned ONGC at 228,

WhatsApp, where communication happens one-on-one, the shift in consumer behaviour happens much better in an open network. The purpose of coming to Koo is very different from tweeting. Koo is creating a network for non-English users for the first time. As long as we keep accelerating it, we will be the first movers for language speakers.

If you want to connect using regional language on Koo, you can type in English and find an option of whether you want to connect with other communities. We auto translate the post for you based on the language you

derstanding (Moll) to set up an early research centre for vaccines and biologicals. The research and development centre will lead the development of new vaccines, technologies, products, and innovations in immunisation practices that provide equitable access to life-saving interventions. Pursuant to the

choose, which you can then edit and share.

Twitter too is expanding in regional languages. How does Koo continue to differentiate?

Their might and size is in English language. In regional languages, we are way larger than them.

How does Koo assess monetisation on the platform?

We are currently focussed on growth and capturing the market. Monetisation will happen once that is in place. There are enough case studies of US and Chinese apps making money. The main focus is on capturing the market.

Are there any innovations and moon-shot ideas the company is working on?

We already have chat rooms and are experimenting with video-first expressions. All of that has gone live for a few users, and will be rolled out to others soon. Wider media cards, too, have been launched.

OUR BUREAU
Mumbai, May 13

Export-Import Bank of India is planning to launch export factoring business in FY23, and to a full-fledged roll-out of its trade assistance programme, according to Harsha Bangari, Managing Director. Exim Bank will undertake export factoring for MSMEs, either through a wholly-owned subsidiary, or via branch, or as a departmental activity, Bangari said. Export factoring involves discounting receivables of exporters to improve their cash flow.

N Ramesh, Deputy Managing Director, who is leading Exim Bank's team to set up factoring business said factoring has become an attractive proposition following the amendment to the Factoring Regulation Act.

Under trade assistance, Exim Bank will support banks in international trade by offering transaction-specific partial or full guarantees to cover payment risks on banks in least developed/developing coun-

tries. It has tied up with 19 public and private sector banks in India and 80 banks in 54 countries in Asia, Africa and Latin America under TAP.

Exim Bank reported a 190.55 per cent jump in FY22 net profit at ₹738 crore against ₹234 crore in FY21. Net loans assets were up by about 13 per cent y-o-y to ₹1,17,619 crore and non-funded portfolio increased by about 7 per cent y-o-y to ₹15,247 crore.

PLEASE CONTACT

Mumbai : 022 - 22021099
Pune : 020 - 26113743
Ahmedabad : 079 - 26871105

BusinessLine

THE UGAR SUGAR WORKS LIMITED

Regd. Office : Mahaveernagar (Wakhar Bhag), SANGLI - 416416
CIN : L15421PN1939PLC006738

NOTICE

NOTICE is hereby given that, the meeting of the Board of Directors of the Company will be held on **Monday, the 23rd May, 2022**, to approve and take on record Standalone & Consolidated Audited Financial Results and Segment-wise Revenue Results for the quarter & year ended, **31st March, 2022**.

Further in accordance with SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, we have already announced Prohibitions of Trading by Insiders, the Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed for the Directors, Designated Employees and Insiders from 1st April, 2022 to till 48 hour after the declaration of Financial Result (both days inclusive).

For The Ugar Sugar Works Ltd.
Tushar V Deshpande
Company Secretary
Sangli
13-05-2022

"India's vaccine programme is highly lauded. However, we lacked the potent mRNA vaccine technology as developed by Moderna or Pfizer/BioNTech," Madhusudhana Rao, CEO, AIC-CCMB, and the lead scientist of the project, told newsspeers here on Friday.



CDMB Director Vinay Nandikoori at a press conference in Hyderabad on Friday PM

Reliance Industries climbed two spots to No. 53 on Forbes' latest Global 2000 list of public companies. Reliance is the top-ranked Indian firm on the list, followed by State Bank of India at 105, HDFC Bank at 153, and ICICI Bank at 204. Other Indian firms on the list include State-owned ONGC at 228,

Mukesh Ambani, CMD of Reliance Industries conglomerate. Reliance recorded sales of \$104.6 billion between 2021 and March 2022, becoming the first Indian company

Answers
1. Mauritius
2. Chutney music, created by Indo-Caribbean musicians
3. Trinidad and Tobago

10 Nicknamed "The Big Fijian", which golfer of Indian descent won 34 PGA tour events including one Masters and two PGA Championships?

वृद्ध माहलचा दाडिलाख रूपयाच दायाने असणारा पर्स लावविला

प्रतिनिधी

विटा

सोलापूर) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली ठेवले होते. विटा बसस्थानकावर उतरत हजार ५०० रुपये किमतीची एक ग्रॅम असलेली पर्स लावविली. असलेली पर्स लावविली. वजनाची अंमती, ५ हजार रुपये किमतीची दोन ग्रॅम वजनाची अंमती आणि कागदपत्रे असणारी ६२ हजार ५०० रुपये असा एकूण एक लाख ४५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमातल लंपास केल्याचे पाटणकर यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. अशी माहिती पाटणकर (रा. मिलाव, ता. माळशिरस, जि. ५.८ तोळे वजनाचे दागिने त्यांनी पर्समध्ये किमतीची एक तोळे वजनाची अंमती, दोन नोंद करण्यात आली आहे.

लन समारंभास उपस्थिती. मोटारीने आदिती तटकरे रविवार १५ मे सांगलीकडे प्रयाण रात्री ८ वाजता २०२२ रोजी दुपारी २ वाजता मीने यांचे निवासस्थान, घेट देऊन मित्र इस्लामपूर, जि. सांगलीकडे प्रयाण. शासकीय विश्वायामकडे ते राताना रात्री ७ वाजता इस्लामपूर येथे होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणमन व लोकनेते राजारामबापू रावसाहेब पाटील दानवें, केंद्रीय वित्त पाटील राष्ट्रीय महिला व पुरुष राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय कॅबिनेट सचिव परितोषिक वितरण सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास समारंभास उपस्थिती लावणार आहेत. केंद्रीय पॅरिलियम राज्यमंत्री आहेत.

आठवले यांचे

मे आज कार्यक्रम

होणार आहे. तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब मुंगे यांनी आयोजित केल्या विविध कार्यक्रमांना मंत्री आठवले उपस्थित राहणार आहेत असेही वाचपारं म्हणाले. विवेक कांबळे, सजय कांबळे, जननाथ ठोकळे, राजेंद्र खरात, अशोक कांबळे, श्याम सवदे, नानासाहेब वाघपारं, बाळासाहेब उर्फ पिटू माने, विजय कांबळे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत, असेही वाचपारं म्हणाले.

सांगलीत बांधकाम साहित्याची चोरी

सांगली : सजयनगर परिसरातील अष्टविनायक गणेश मंदिरजवळ परात तळमल्ल्यावर केंद्र्यात आलेले नऊ हजार रुपयेचे बांधकाम साहित्य उजात चोरट्यांनी लावले. याप्रकरणी दिवांडर बाळासाहेब यांनी सजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जांभळेवाडीत तीन लाखाची फसवणूक

फिराळा : जांभळेवाडी येथील वसंत पांडुरंग निकम यांना उम नोड मजूर पुरवतो असे सांगून तीन लाख रुपयेची फसवणूक केल्याप्रकरणी हाजीराम निवृत्ती पाटील (रा. कावे) यांच्या विरुद्ध फिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, वसंत निकम यांना २०-२१ व्या गळीत हांगासाठी उमनोड मजूर पुरवतो असे हाजीराम पाटील यांनी तीन लाख रुपये उचल घेतली मात्र हाजीराम पाटील यांनी मजूर पुरवले नाहीत व पैसे ही दिले नाहीत. त्यामुळे फसवणुकीबाबत शुक्रवार १३ रोजी फिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

दीर्घायु डाटवी

करण्यात आला आहे. पुढील तपस डी. एस. खोमणे हे करीत आहेत. परातून ऐवज लंपास सांगली : कर्नाळ रस्त्यावरील हजरतअली नैवेसाब गलतले (रा. रोमनगर) या मजुरांच्या परातून चोरट्यांनी चांदीचे दागिने, मोबाईल व रोडकड असा १६ हजारचा ऐवज लावविला.

मोटरसायकलची चोरी

फिराज : शहरातील पटवर्धन सरकारी मळ्या शेंजारी असणाऱ्या महले मळ्यातून विनोद मारुती मारुती यांनी मोटरसायकल चोरिस घेतली आहे. रात्री त्यांनी मळ्यात मोटरसायकल लावली होती. सकाळी ती चोरिस गेल्याचे मादूम यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आसपास शोध घेतला मात्र, ती मिळून आली नाही. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेळांची परंपरा चालू ठेवली : वैभव नायकवडी

घो, कबड्डी स्पर्धेची आढावा बैठक : स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

पर्वत प्रकाश झोलात होणार असून खेळाे स्पर्धा दोन सत्रात सकाळी व सायंकाळी होणार आहेत. या बैठकीसाठी या बैठकीसाठी हुतात्मा संकुलाचे युवा नेते वीरधवल नायकवडी, बाळासाहेब पाटील,

महसूल विभागाची वसुली शंभर कोटीवर प्रतिनिधी सांगली

आले होते. या उत्तनावर मात्र विविध बाबींचा परिणाम झाला आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून हरित नवाद्यांच्या आदेशाने वाढून

जमीन महसूल दुप्पटीने वाढला, तर गौण खनिजाचे उत्पन्न घटले

ज्या अर्था वरील वकिले वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सरकारची संस्था नियम १९६१ नुसार दिनांक ३१.०३.२०२२ रोजी श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती यांनी मोटरीसील नुसर केलेली रक्कम रु. ७७,६०,७८२.०२ - १ दिनांक ०१.०४.२०२२ पासून आता भयानाबाबत कळविलेले होते तसे सुधार कर्तार श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती यांनी आज्ञाअवर वकिला मानणी नोंदणी प्रमाण सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती व तपम जनतेवर कळविलेले होते ती खाली सही करणार वसुली अधिकारी यांनी खाली वर्णन केलेल्या शब्दात मिळकतीचा कब्जा त्यांना महापौर सहकारी संस्था नियम १९६१ मधील कल १०७ (११) (३-१) प्रमाणे आज दिनांक ०२/०५/२०२२ रोजी घेतलेले आहे. तरी वरील कर्तार व तपम जनतेवर कळविलेले घेते की त्यांनी सदर मिळकतीबाबत वकिले लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये वर कोणी सदर मिळकती सबाधी कोणत्याही प्रकारे व्यवहार करतील तर अशाप्रकारे केलेल्या व्यवहाराबाबतची त्यांची / तिची जबाबदारी वहील अशाप्रकारे केलेला व्यवहार वकिले वकिलेकारक राहणार नाही आणि पलस सहकार्यार वकिले



पर्वत प्रकाश झोलात होणार असून खेळाे स्पर्धा दोन सत्रात सकाळी व सायंकाळी होणार आहेत. या बैठकीसाठी या बैठकीसाठी हुतात्मा संकुलाचे युवा नेते वीरधवल नायकवडी, बाळासाहेब पाटील,

जमीन महसूल दुप्पटीने वाढला आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून हरित नवाद्यांच्या आदेशाने वाढून

ज्या अर्था वरील वकिले वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सरकारची संस्था नियम १९६१ नुसार दिनांक ३१.०३.२०२२ रोजी श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती यांनी मोटरीसील नुसर केलेली रक्कम रु. ७७,६०,७८२.०२ - १ दिनांक ०१.०४.२०२२ पासून आता भयानाबाबत कळविलेले होते तसे सुधार कर्तार श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती यांनी आज्ञाअवर वकिला मानणी नोंदणी प्रमाण सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती व तपम जनतेवर कळविलेले होते ती खाली सही करणार वसुली अधिकारी यांनी खाली वर्णन केलेल्या शब्दात मिळकतीचा कब्जा त्यांना महापौर सहकारी संस्था नियम १९६१ मधील कल १०७ (११) (३-१) प्रमाणे आज दिनांक ०२/०५/२०२२ रोजी घेतलेले आहे. तरी वरील कर्तार व तपम जनतेवर कळविलेले घेते की त्यांनी सदर मिळकतीबाबत वकिले लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये वर कोणी सदर मिळकती सबाधी कोणत्याही प्रकारे व्यवहार करतील तर अशाप्रकारे केलेल्या व्यवहाराबाबतची त्यांची / तिची जबाबदारी वहील अशाप्रकारे केलेला व्यवहार वकिले वकिलेकारक राहणार नाही आणि पलस सहकार्यार वकिले

THE UGAR SUGAR WORKS LIMITED
 Regd. Office : Mahaveernagar (Wakhar Bhag), SANGLI - 416416
 CIN: L15421PN1939PLC006738

NOTICE

NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on **Monday, the 23rd May, 2022**, to approve and take on record Standalone & Consolidated Audited Financial Results and Segment-wise Revenue Results for the quarter & year ended, 31st March, 2022.

Further in accordance with SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, we have already announced Prohibitions of Trading by insiders, the Trading Window for dealing in the securities of the Company shall remain closed for the Directors, Designated Employees and Insiders from 1st April, 2022 to till 48 hour after the declaration of Financial Result (both days inclusive).

For The Ugar Sugar Works Ltd.
 Tushar V Deshpande
 Company Secretary

Sangli
 13-05-2022

Nupur Ads

कार्फ डेड
 (घर - नियम १०७ वा उपनियम (११ ड - ०१))

स्थावर भिळकतीची जाहीर ताबा नोंदणी

ज्या अर्था वरील वकिले वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सरकारची संस्था नियम १९६१ नुसार दिनांक ३१.०३.२०२२ रोजी श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती यांनी मोटरीसील नुसर केलेली रक्कम रु. ७७,६०,७८२.०२ - १ दिनांक ०१.०४.२०२२ पासून आता भयानाबाबत कळविलेले होते तसे सुधार कर्तार श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती यांनी आज्ञाअवर वकिला मानणी नोंदणी प्रमाण सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार श्री स्वामी समर्थ सेंट्रल ऑफ विल्डींग मटेरियल सव्वायर्स प्रॉप्रा श्री हेमंत बाताजी पाटील सहकार्यार सौ. लक्ष्मीबाई उतम पाटील व श्री उतम कुंडलीक पाटील या कुर्ती व तपम जनतेवर कळविलेले होते ती खाली सही करणार वसुली अधिकारी यांनी खाली वर्णन केलेल्या शब्दात मिळकतीचा कब्जा त्यांना महापौर सहकारी संस्था नियम १९६१ मधील कल १०७ (११) (३-१) प्रमाणे आज दिनांक ०२/०५/२०२२ रोजी घेतलेले आहे. तरी वरील कर्तार व तपम जनतेवर कळविलेले घेते की त्यांनी सदर मिळकतीबाबत वकिले लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये वर कोणी सदर मिळकती सबाधी कोणत्याही प्रकारे व्यवहार करतील तर अशाप्रकारे केलेल्या व्यवहाराबाबतची त्यांची / तिची जबाबदारी वहील अशाप्रकारे केलेला व्यवहार वकिले वकिलेकारक राहणार नाही आणि पलस सहकार्यार वकिले